

**वित्तीय व्यवस्थापन विषयक**

**मार्गदर्शक सूचना**

प्रतिदिन भत्यावरील निर्बंध

**महाराष्ट्र शासन**

**वित्त विभाग**

शासन परिपत्रक क्र. संकीर्ण १०००/प्र.क्र. १/सेवा ५

मंत्रालय, मुंबई ४०० ०३२.

दिनांक :- २८ मार्च २००१.

**पहा :-**

- १) शासन परिपत्रक, सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक एफआरव्ही १०९६/प्र.क्र. ३०४/९६/२१, दिनांक १७ फेब्रुवारी, १९९८.
- २) केंद्र शासन, वित्त मंत्रालय, व्यय विभाग यांचे कार्यालयीन जापन क्रमांक एफ नंबर ७(४)/ई-सीओओआरडी/२००० दिनांक २४ सप्टेंबर, २०००.

**परिपत्रक**

विविध विभागांशी संबंधित मंत्री/ राज्यमंत्री तसेच अधिकारी/कर्मचारी यांना वेगवेगळ्या कारणासाठी परदेश दौरे करावे लागतात. परदेश दौऱ्यात त्यांना अनुज्ञेय असलेल्या सोयी सुविधाबाबतच्या मार्गदर्शनपर सूचना सामान्य प्रशासन विभागाने उपरोक्त दि. १७ फेब्रुवारी १९९८ च्या परिपत्रकान्वये प्रसृत केलेल्या आहेत. त्यात केंद्र शासन परराष्ट्रीय कारभार मंत्रालयाने आदेश क्रमांक-व्यू/एफडी/६९५/१/९०, दिनांक ११.११.९६ नुसार निर्गमित केलेले परदेश दौऱ्यावरील दैनिक भत्याचे दर केंद्र शासन वेळोवेळी निश्चित करील त्याप्रमाणे परिगणित करावे लागतील असे नमूद करण्यात आलेले आहे.

२. आता केंद्र शासनाने दिनांक २४ सप्टेंबर, २००० च्या कार्यालयीन जापनान्वये वित्तीय व्यवस्थापनविषयक मार्गदर्शक सूचना प्रसृत केल्या आहेत. त्यातील अनुक्रमांक ६ नुसार परदेश दौऱ्यावरील अनुज्ञेय दैनिक भत्यांत २५% कपात करण्यात आली आहे.

३. परदेश दौऱ्यासंबंधीच्या तरतूदी या केंद्र शासनाकडील तरतूदीवर बेतलेल्या असतात. त्यामुळे शासन आता असे निदेश देत आहे की परदेश दौऱ्यावरील दैनिक भत्याच्या कपातीविषयीचे केंद्र शासनाचे हे आदेश राज्य शासनाकडील परदेश दौऱ्यासंबंधीच्या सर्व प्रकरणात लागू राहतील.


४. हे आदेश मंत्रालयीन विभागाच्या प्रशासकीय नियंत्रणाखालील सार्वजनिक क्षेत्रातील सर्व उपक्रम/मंडळे/महामंडळे आणि इतर स्वायत्त संस्था इत्यादी यांना सुध्दा लागू राहतील.

५. हे आदेश तात्काळ अंमलात येतील.

६. हे आदेश सामान्य प्रशासन विभागाच्या क्रमांक ८२/२०००/२१ अ, दिनांक

१६.१२.२००० च्या अनौ. संदर्भान्वये प्राप्त सहमतीने निर्गमित करण्यात येत आहेत.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,



(श.वि. लागवणकर)

सहसचिव, वित्त विभाग

प्रति,

- १)राज्यपालांचे सचिव,
- २) मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव,
- ३))उपमुख्यमंत्र्यांचे सचिव,
- ४) मुख्य सचिव,
- ५)सर्व मंत्र्यांचे खाजगी सचिव,
- ६)सर्व राज्यमंत्र्यांचे खाजगी सचिव,
- ७)वित्त विभाग, (प्रशा-१) मंत्रालय, मुंबई,
- ८)सामान्य प्रशासन विभाग,
- ९) सर्व मंत्रालयीन विभाग,
- १०)निवड नस्ती सेवा ५.